



Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University

Criterion V - Student Support and Progression

5.4: Alumni Engagement

Metric No.	
5.4.1	<i>The Alumni Association/Chapters (registered and functional) contributes significantly to the development of the institution through financial and other support services during the last five years.</i>
	<p>Describe contribution of alumni association to the institution within a maximum of 500 words</p> <p>File Description</p> <ul style="list-style-type: none">• Paste link for additional information• Upload any additional information



PUNYASHLOK AHILYDEVI HOLKAR SOLAPUR UNIVERSITY ALUMNI ASSOCIATION (PAHSUAA)



Report of Various Activities

Index

Sr. No.	Title	Page Number
1	About Alumni Association	3
2	Registration Certificate of Alumni Association	3
3	Objectives	4
4	Office Bearers of Alumni Association	6
5	Platforms of Alumni Engagement	6
6	Activities Organized by Alumni	9

1. About Alumni Association

University has very strong Alumni network. To establish a mutually beneficial relationship between University and its alumni, P.A.H. Solapur University Alumni Association was established in 2014 and registered under the Societies Registration Act, 1860. It acts as a bridge in sharing with alumni the University's vision and the accomplishments of the students, faculty, and staff of the University. At the same time, offers a common platform for alumni to remain engaged with university. Good and diverse alumni are the core strength of our University and they form the bedrock of a strong University. The University is very much in a nascent stage when it comes to alumni relationship. Nevertheless, University Alumni play a crucial role in keeping the flame of a University culture. They are the custodians and carriers of what the University stands for. The symbiotic and mutually beneficial relationships maintained by the University go a long way in making Solapur University a World Class University.

2. Registration Certificate of Alumni Association

[वि.सं.-प.भा. (सं.सा.वि.)-२०८]

17

सर्वोच्च न्यायालय

नोंदणीचे प्रमाणपत्र

सादरि प्रमाणपत्र देण्यात येते की, खाली वर्णन केली सांख्यिक विस्वस्तव्यवस्था ही आज, मुंबई सांख्यिक विस्वस्तव्यवस्था अधिनियम, १९५० (सं. १९५० चा मुंबई अधिनियम क्रमांक २९) या अन्वये ... **सहाय्यक धर्मादाय आयुक्त** ... सोलापूर विभाग सोलापूर, कार्यालयात योग्य रीतीने नोंदण्यात आलेली आहे.

सांख्यिक विस्वस्तव्यवस्थेचे नाव Solapur University Alumni Association (SUAA), Room No. 106, School of Chemical Sciences, Solapur University, Kegaon, Solapur.

सांख्यिक विस्वस्तव्यवस्थांच्या नोंदणी पुस्तकातील क्रमांक P 26747 (SAP) ... **Dr. Anil Aslam Ghanawat** ... यांचे प्रमाणपत्र दिले. Date: 01/01/2016

आज दिनांक २००१/०१/२०१६ रोजी सादया सहीतशी दिले.

शिवका

सही **सहाय्यक धर्मादाय आयुक्त** पदनाम सोलापूर विभाग सोलापूर.

ASSISTANT CHARITY COMMISSIONER SOLAPUR

3. Objects of the Association

- 1) To bring together students of Solapur University Institute in every area and to act as their representative and coordinate, synchronize and promote their interest in all matters.
- 2) To utilize the experience, wisdom, zeal, ability and spare time of past students of the Solapur University Institute, for the benefit of the weaker section of the society.
- 3) To take up public interest matters, relating to the past students of Solapur University Institute of this area, with state and central government and semi-government or private organizations or public cooperation.
- 4) To promote and provide for education, educational scholarships, and medical relief to poor and the needy of Solapur University Institute.
- 5) To promote sports education, culture and knowledge by arranging seminars of past students of Solapur University Institute. To make the students career oriented and attain international standards, by sheer professionalism.
- 6) To arrange seminars and to develop activities for healthy environment and avoid pollution by developing the habit of tree plantation, cultivate horticulture gardens and agriculture plants in selected areas.
- 7) To organize adult education camp and literacy programmers.
- 8) To bring about better living conditions, mutual cooperation among the past students of Solapur University Institute, by implementing recreational facilities. To develop the library and other necessary activities for the past students of Solapur University Institute.
- 9) To help and assist financially or otherwise, old age homes, rescue homes, health care units, family welfare centers and seminars.

- 10) To arrange, conduct and hold seminars, conferences, discussions, symposia etc for the past students to assist past students who are preparing for, entering upon or engaged in any profession, trade, occupation, or services by outright gifts or payments for instruction, payment of travelling expenses or such other means for advancement and education in life or for enabling them to take education in life or for enabling them to take education for their own living.
- 11) To establish, acquire, construct, maintain or support library for general education and advancement for the past students.
- 12) To promote social, educational, cultural activities for general education for past students.
- 13) For the promotion, encouragement and advancement in any training and or physical efficiency of the past students including that of sports and games in all their branches.
- 14) To institute finance, encourage, prosecute, develop and carry on without involving any activity for profit, all kinds of scientific, economic research related to trade, commerce and industry, research and social science of the past students.
- 15) To print and publish books, periodicals, references, information brochures, to develop computer software and to circulate the same and conduct meetings.
- 16) And generally, to do all other acts that may be necessary for due, proper and effective realization or execution of the above objects.
- 17) And generally, to do all other acts that may be necessary for due, proper and effective realization or execution of the above objects.
- 18) To motivate research-oriented activities among students of SICS.

4. Office Bearers of Alumni Association

Sr. No.	Name	Designation
1	Dr. Mrunalini Fadnavis (Honorable Vice-Chancellor, PAHSUS)	President
2	Ms. Tejaswini Kamble	Vice-President
3	Mr. Girish Aradhya	Secretary
4	Dr. Amol Gajdhane	Member
5	Dr. Ambadas Bhasake	Member
6	Ms. Bharati Sogale	Member
7	Mr. Rameshwar Kamble	Member
8	Mr. Nitin Mali	Member
9	Ms. Shubhangi Patil	Member
10	Mr. Manmath Bagali	Member

5. Platforms of Alumni Engagement

1. General Alumni Meets and Department-wise Alumni meets are arranged to promote and foster mutually beneficial interaction between the Alumni and the University.
2. A large number of invited talks/ guest lectures/career guidance sessions are conducted in various departments and at University Level by distinguished alumni of the University.
3. Workshops conducted by the alumni association with various important topics.

4. Many alumni involve in curricula development.
5. Alumni Feedback and conveys their valuable inputs, remarks, suggestions and concerns to University.
6. Large number of alumni are involved in supporting various activities through non-financial means. A large number of departmental libraries are being set up with the help of books provided by Alumni.

Activities Organized by Alumni

Alumni Meet Dated 28th October, 2018



Training Workshop and Placement Drive Dated on 17-11-2018



विद्यापीठात १७, १८ रोजी विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंटचे आयोजन

प्रतिनिधी,
सोलापूर, दि. १५ नोव्हेंबर-

सोलापूर विद्यापीठ व सोलापूर विद्यापीठ माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या दि. १७ व १८ रोजी दोन दिवशीय प्लेसमेंट व प्लेसमेंट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थ्यांना मुलाखत कौशल्य, संवाद कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास इ. विषयांवर ग्लोबल टॅलेंट ट्रॅक या कंपनीचे तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच महिंद्रा इन्शुरन्स ब्रोकर्स या कंपनीमार्फत प्रशिक्षणाध्यांना प्लेसमेंटची संधी उपलब्ध होणार आहे. विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी विद्यार्थी संघटना उपाध्यक्ष तेजस्विनी कांबळे हीने केले आहे. अधिक माहितीसाठी गिरीश आराध्ये ९७६४९१३१०१, अमोल गजधाने-९४०३४७९४१ यांच्याशी संपर्क साधावा.

www.tarunbharat.org

Presenting Smart TV to the University



Alumni Association's Vice-President Miss. Tejaswini Kamble presented smart TV to the university on behalf of alumni with the purpose that all best practices of the university highlighted on this so that when people come to visit university will know the good initiatives taken of the university.

Alumni association of School of Computational Sciences is involved in many activities organized by the school as well as the association itself organizes many activities which benefit students pursuing their degree in the school also students get motivated by the efforts taken by Alumnus of the school.



Alumni: Mr. Akshay Mane (Statistics; 2014-2016)

School of Computational Sciences has four departments as Mathematics, Statistics, Computer Science and Computer Applications. The degree courses and research programs in the school in various departments are mainly related to mathematical sciences and IT. The Alumnus of the school get placed in many government, semi-government, private, national and multinational organizations. Alumni of the school are constantly in contact with the school.



Alumni: Mr. Amit Nikam (Mathematics; 2012-2014)

The researcher completed their Ph. D. degree from various departments in the school like Statistics; Computer Science motivates the current research students to do the quality research. The thrust area, where research happens in the school is Statistical Process Control, Regression Analysis, Digital Image Processing, etc.



Alumni: Miss. Mayuri Devkar (Statistics; 2015-2017)

The main activities took places in past few years by alumni of the school are -

- Book donation: One Book One Alumnus (OAOB)
- Career Guidance by Alumni: opportunities and challenges in making career in various fields.
- Research projects of current students with the guidance from alumnus.
- Participation in various international, national and state level conferences, workshops, seminars etc.



Alumni: (Computer Science)



Alumni: Participation in International Conference
(Mr. Mahesh Godase; Statistics)



Alumni Guidance on SET-NET Examination

सामाजिक शास्त्रे संकुलाचे भवितव्य उज्ज्वल : डॉ. फडणवीस

सोलापूर / प्रतिनिधी

सामाजिक शास्त्रे संकुलाने मागील दहा वर्षात चांगली कामगिरी केली आहे. यापुढेही खूप महत्त्वपूर्ण कामगिरी करावयाची आहे. आजच्या काळात आंतर विद्याशाखीय संशोधनाला व त्यामुळे सामाजिक शास्त्रे संकुलाला अधिक महत्व आले आहे. संकुलाचा भविष्यकाळ उज्ज्वल राहिल, त्यासाठी माजी विद्यार्थीही चांगले योगदान देऊ शकतील, असे मत कुलगुरु प्रा. डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केले.

पुण्यक्षोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलाच्या दशकपूर्ती सोहळ्याचा समारोप शनिवारी माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याने झाला. विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात झालेल्या या मेळाव्यात कुलगुरु डॉ. फडणवीस अध्यक्षपदावरून बोलत होत्या. याप्रसंगी मंचावर संकुलाचे संचालक प्रा. डॉ. जी.एस. कांबळे, पुरातत्व विभागाच्या प्रमुख डॉ. माया पाटील, जनसंज्ञापन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोळकर, अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रभाकर कोळकर होते.

डॉ. फडणवीस पुढे म्हणाल्या की, इतर सर्व विद्याशाखांइतकीच सामाजिक शास्त्रे शाखाही महत्त्वाची आहे. या संकुलात अनेक महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम व प्रकल्प विद्यापीठ सुरु करीत आहे. या संकुलाच्या प्रगतीत माजी विद्यार्थी अनेक प्रकारे योगदान देऊ शकतात. यात वेगळ्या विषयावर



एखादे व्याख्यान देणे, हस्तलिखिते तयार करणे, संशोधन प्रकल्प हाती घेणे इत्यादींचा उल्लेख त्यांनी केला.

प्रा.डॉ. कांबळे म्हणाले की, संकुलाने अध्यापन, संशोधन, सामाजिक उपक्रम यात भरीव कामगिरी केली आहे. डॉ. कोळकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पाटील, डॉ. चिंचोळकर, डॉ. व्हनकडे यांनी आपल्या विभागाच्या कार्याची माहिती दिली. 'विद्यावाता' या जनसंज्ञापन विभागाच्या दशकपूर्ती विशेषांकाचे प्रकाशन यावेळी कुलगुरु डॉ. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संकुलाच्या माजी विद्यार्थी संघटनेची कार्यकारिणी निवडण्यात आली. यात अध्यक्षपदी संकुलाचे संचालक डॉ. जी.एस. कांबळे पदसिध्द अध्यक्ष आहेत. इतर पदाधिकाऱ्यात संघटनेच्या उपाध्यक्षपदी विजय जाधव, सचिवपदी ज्ञानेश्वर राऊत, तर खजिनदारपदी सुनील पिस्के यांची निवड झाली.

मेळाव्यात विद्यापीठ अधिसभा सदस्य सिद्धाराम पाटील, गणेश सातालोलु, डॉ. रविराज गायकवाड, बापू इंगळे, संकेत कुलकर्णी, सीमा इंगवले, डॉ. परमेश्वर होनराव आदींनी मनोगत व्यक्त करत आपल्या संकुल व विभागाबाबत मते व्यक्त केली. सूत्रसंचालन प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार डॉ. अंबादास भासके यांनी मानले. कार्यक्रमास माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शास्त्र संकुलाचा भविष्यकाळ उज्ज्वल

दशकपूर्ती समारोप, माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

प्रतिनिधी । सोलापूर

समाजाला उपयुक्त संशोधन करणे गरजेचे आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन होण्यासाठी आता सामाजिक शास्त्रे, आर्ट आदी विषयातील संशोधकांनाही आतासायन्स शाखेसारखे आंतरराष्ट्रीय रेफ्री घेता येतील, असा निर्णय सोलापूर विद्यापीठ लवकरच कार्यान्वित करीत आहे. विद्यापीठातील सामाजिक शास्त्र संकुलाने मागील दहा वर्षांत चांगली कामगिरी साधली आहे, संकुलाचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलाच्या दशकपूर्ती सोहळ्याचा समारोप शनिवारी माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याने झाला. संकुलाचे संचालक



प्रा. डॉ. जी.एस. कांबळे, पुरातत्त्व विभागाच्या प्रमुख डॉ. माया पाटील, जन संज्ञापन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश व्हनकडे, डॉ. प्रभाकर कोळेकर उपस्थित होते.

संचालक प्रा. डॉ. कांबळे म्हणाले की, संकुलाने अध्यापन, संशोधन, सामाजिक उपक्रम यात भरीव कामगिरी केली आहे. यापुढच्या काळात अभ्यासक्रमांची, विविध संस्थांसमवेत सामंजस्य कराराची संख्या वाढवण्यावर भर आहे.

यावेळी 'विद्यावार्ता' या जन संज्ञापन विभागाच्या दशकपूर्ती विशेषांकाचे प्रकाशन झाले.

संकुलाच्या माजी विद्यार्थी संघटनेची कार्यकारिणी निवडली गेली. संचालक

डॉ. कांबळे पदसिध्द अध्यक्ष आहेत. उपाध्यक्षपदी विजय जाधव, सचिवपदी ज्ञानेश्वर राऊत, तर खजिनदारपदी सुनील पिस्के यांची निवड झाली. सदस्य म्हणून सीमा इंगवले, डॉ. रतन वाघमारे, अक्षता मदहल्ली, बापू इंगळे आणि समाधान भोरकडे यांची निवड करण्यात आली. अधिसभा सदस्य सिद्धाराम पाटील, गणेश सातालोळू, डॉ. रविराज गायकवाड, बापू इंगळे, संकेत कुलकर्णी, सीमा इंगवले, डॉ. परमेश्वर होनराव यांनी मनोगत व्यक्त केली.

डॉ. होनराव यांनी संकुलाला ग्रंथ खरेदीस पाच हजारांची देणगी दिली. प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अंबादास भासके यांनी आभार मानले.



Photographs of Alumni Guest Experts in workshop on 'Career Opportunities in Media' dated on 2nd Jan 2017 Shri. Digvijay Jirage Loksatta Pune, Pallavi Gambhire Big FM Solapur, Sachin Gaikwad ETV Bharat Hyderabad, Mayur Galande Way to SMS Hyderabad.



School of Social Sciences has organized the Workshop on 02.01.2017 in Mass Communication Lecture Hall. The Alumni workshop was conducted every year in order to reconnect with the Alumni and guide to them.



Director Prof. Dr. Gautam Kamble, Social of Social Sciences felicitating Priyanka Lagshetti student who passed the set Exam (Mass Communication in 2018) along with Head of the Department Dr. Ravindra Chincholkar and Dr. Ambadas Bhaske



Campus Interview organized by ETV on April 13, 2018 in association with Alumni Association at School of Social Sciences.



The Guest lecture by Dr. Y.D. Kolekar alumni of School of Physical Sciences



Dr. Rohan Kore Alumni of School of Physical Sciences interacting with students



The school of Chemical Sciences organized Alumni meet on dated Director of the school Prof. Dr. R. B. Bhosale inaugurates program.



A felicitation program was held on 1st April 2019 at School of chemical sciences in seminar hall to honor the SET, NET & GATE qualified alumni students.

Guest lecture of Alumni



School of Chemical Sciences organized alumni Guest lecture of Dr. Samir Chikkali, C.S.I.R. National Chemical Laboratory, Pune on “Polymer Chemistry” dated February, 2018 from 11:00 am to 3:30 pm.



As per the feedback received from the participants it was very good learning experience, the lecture helped them in their understanding the advanced applications of Polymer chemistry.

The Alumni of School of Physical Sciences has donated following books to the Departmental Library.

List of Books

Sr. No.	Name of the Book	Author Name
1	Electronics Communication	Sanjeeva Gupta
2	Introduction to Solid State Physics	Charles Kittel
3	Programming and Customizing the 8051 Microcontroller	Myke Predko
4	Integrated Circuits	K.R. Botkar
5	Industrial and Power Electronics	Harish C. Rai
6	Fundamentals of Statistical Mechanics	B.B. Laud

7	Fundamentals of Electrical Engineering and Electronics	B.L. Theraja
8	Electronics Communicaitons Modulating and Transmission	Robert J. Schoenbeck
9	IBM PC and clones (Hardware, Troble Shorting and Maintenance)	B. Govindrajulu
10	Modern Quantum Mechanics (2) 88	J.J. Sakurai
11	Electromagnetic Waves and Radiation Systems	E.C. Jordan, K.G. Baimain
12	Quantum Mechanics	G. Aruldas
13	Microprocessor (Architecture, Programming & Applications with 8085)	Ramesh Gaonkar
14	Mechanical Measurement and Control	S.K. Khedkar
15	Electronic Communications Modulation Transmission	Robert J. Schonebeck
16	Microwave Engineering Passive Circuits	Pitter A, Rizzi
17	Control System Engineering	I.J. Nagnath & Gopal
18	Microprocessor and Interfacing Programming and Hardware	Douglus V. Hall
19	Modern Digital Electronics	R. P. Jain
20	Solid State Physics	A.J. Dekkar
21	Introduction to Solid State Physics	Charies Kittel
22	Modern Quantum Mechanics (20) 50	J.J. Sakurai
23	Solid State Electronic Devices	Ben G. Streetman, Sajay Banerjee
24	Engnieering Physics	R.K. Gaur, S. L. Gupta
25	Electric Circuit (sixth edition)	David A. Bell
26	Digital Principles and Applications	Donald P. Leach, Albert Paul, Malvino, Gautam Saha
27	Digital Principles and Applications	Donald P. Leach, Albert Paul, Malvino, Gautam Saha

28	Communication System Analog & Digital	R.P Singh, S.D. Sapre
29	Introduction to Mathematical Physics	Charlie Harper
30	Introduction to Mathematical Physics	Charlie Harper
31	Digital Fundamentals	Floyd & Jain
32	Op-Amps and Linear Integrated Circuits	Ramakant A. Gaikwad
33	Microprocessor Architecture Programming & Application with 8085	Ramesh Gaonkar
34	Electric Instrumentation	H.S. Kalsi
35	Electromagnetic with Applications	Karus / Fleisch
36	Introduction to Electrodynamics	David J. Griffiths
37	Fundamentals of Digital Signal Processing	Lonnie C. Ludeman
38	Introduction to Electrodynamics	David J. Griffiths
39	Introduction to Electrodynamics	A.Z. Capri, P.V. Panat
40	Introduction to Electrodynamics	A.Z. Capri, P.V. Panat
41	Fundamentals of Microprocessor and Microcontrollers	B. Ram
42	Electronic Communication System	Kennedy Davis
43	Transducer and Instrumentaiton	D.V.S. Murty
44	CMOS VLSI Design, A Circuits and Systems Perspective	Neil H.E. Weste David Harris Ayan Banerjee
45	Modern Digital and Analog Communication System	B.P. Lathi, Zhi Ding
46	Solid State Physics	S. O. Phillai
47	Solid State Physics	R.L. Singhal
48	Electromagnetics with Applications	Kraus / Fleisch
49	Communication System Analog & Digital 2nd Edition	R.P Singh, S.D. Sapre
50	Modern Digital and Analog Communication System	D.P. Lathi, Zhi Ding
51	CMOS VLSI Design a Cirtuits and Systems perspective	Neil H.E. Weste David Harris Ayan Banerjee
52	Fundamentals of Digital Signal Processing	Lonnie C. Ludeman
53	Electronic Instrumentation	H.S. Kalsi
54	Nuclear Physics	D.C. Tayal

55	Pragati's United Electronics Vol-II (Analog Ckt. and Communication)	Dr. J.P. Agarwal, Amit Agarwal
56	Pragati's United Electronics Vol-II (Analog Ckt. and Communication)	Dr. J.P. Agarwal, Amit Agarwal
57	Special Functions	Prof. N. Saran, Dr. S.D. Sharma, Dr. T.N. Trivedi
58	Mathematical Physics	Dr. B.S. Rajput
59	Mathematical Physics	Dr. B.S. Rajput
60	Statistical Mechanics	Dr. Gupta, Kumar
61	Classical Mechanics	Gupta, Kumar & Sharma
62	Quantum Mechanics	Satya Prakash
63	Fundamentals of Microcontrollers and Applications in Embedded Systems with PIC 18 Microcontroller Family	Ramesh Gaonkar
64	Introduction to Nanoelectronics (Science Nano technology, Engineering and Applications)	Vladimir V. Mitin
65	Classical Mechanics with MATLAB Applications	Javier E. Hasbun
66	Programming in ANSI -C Sixth Edition	E.Balagurusamy
67	Introductory Methods of Numerical Analysis 5th Edition	S.S. Sastry
68	Computer Oriented Numerical Methods 3rd Edition	V. Rajaraman
69	Advanced Engineering Mathematics 9th Edition	Erwin Kreyszc
70	Physical Sciencws (CSIR-UGC, NET/JRF/SET) (2 copy)	Dr. Surekha Tomar
71	Physical Sciencws (CSIR-UGC, NET/JRF/SET) (2 copy)	Dr. Surekha Tomar
72	Microwave Devices and Circuits	Samual Y. Liao
73	Microwave Engineering Passive Circuits	Peter A. Rizvi
74	Control System 3rd Edition	Sanjay Mandal
75	Control Systems Engineering	S.K. Bhattacharya
76	Control System (2nd Edition)	A. Anand Kumar
77	Solid State Physics	M. A. Wahab

78	Material Science	M.S. Vijaya, G. Rangarajan
79	Quantum Mechanics	G. Aruldhas
80	Higher Engineering Mathematics	Dr. B.S. Grewal
81	Numerical problems in solid state physics	M.A. Wahah
82	Quantum Mechanics	G. Aruldhas
83	Fundamentals of Statistical Mechanics	B.B. Laud
84	Calliser's Materials Science and Engineering	R. Balasubramaniam
85	Higher Engineering Mathematics	B.S. Grewal
86	Elements of X-Ray Diffraction	B.D. Cullity, S.R. Stock
87	VLSI Technology	S. M. Sze
88	Integrated Electronics	Jaacob Millman Chrstos Halkiws, Chetan D. Parikh
89	Antenna & Wave Propagation	K.D. Prasad
90	Electromagnetics	Josheph A. Edminister
91	Power Electronics 3rd Edition	Cyril W. Lander
92	Antenna & Wave Propagation 4th Edition	Jhon D Kraus Ronald J Marhefka Ahmed Skhan
93	Basic Ideas & Concept in Nuclear Physics An introductory Approach	K Heyde
94	Higher Engineering Mathematics	B.S. Grewal
95	Quantum Mechanics (500 Problems) 500 Problem with Solutions	G. Aruldhas
96	LabView	John Essick
97	Introductory Nuclear Physics	Kenneth S. Krane
98	Atomic and Molecular Physics	Rajkumar
99	Atomic and Molecular Physics	Rajkumar
100	The 80-51 Microcontroller and Embedded Systems.	Muhummad Ali Mazid
101	Numerical problems in solid state physics	M.A. Wahab
102	Fundamentals of Microcontrollers and Applications in Embedded Systems	Ramesh Gaonkar

103	Introduction to Nanoscience and Nanotechnology	K.K.Chatopadhyay A.N.Banerjee
104	Introduction to Nanoscience and Nanotechnology	K.K.Chatopadhyay A.N.Banerjee
105	Classical Mechanics	G.Aruldas
106	Classical Mechanics	G.Aruldas
107	optical fiber communications	John M. Senior
108	Principle of Electromagnetics	Mathew N. O. Sadhiku
109	Principle of Electromagnetics	Mathew N. O. Sadhiku
110	Engineering of Electromagnetics	W.H. Hayt, J. A. Buck
111	Engineering of Electromagnetics	W.H. Hayt, J. A. Buck
112	Semiconductor Devices Physics & tech.	S. M. Sze
113	Mathematical Physics with classification	Satyaprakash
114	The 8051 Microcontroller Based Embeded system	Manish K. Patel
115	Nuclear Physics	D. C. Tayal
116	C' in DEPT	S. K. Shivastova
117	Physics of Atoms and Molecules	
118	Mathematical Physics	H.K. Dass
119	Mathematical Physics	H.K.Dass
120	Fundamentals of Molecular Spectroscopy	Colin N. Banwell
121	Fundamentals of Molecular Spectroscopy	Colin N. Banwell